STEPHANOTIS FINANCE LIMITE

(FORMERLY: VORA CONSTRUCTIONS LTD)

3, Ground Floor, Durga Chambers, Veena Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (W) Mumbai – 400 053 Email ID: voraconstructions@ymail.com CIN: L45200MH1985PLC036089 Tel. No.: 022-66929290 Website: www.stephanotis.in

16th August, 2021

To. Department of Corporate Services BSE Ltd., Phiroze Ieejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Stephanotis Finance Limited (BSE Script Code: 512215)

Submission of Newspaper cutting pertaining to publication of Un-audited Financial Subject: Result for the Quarter ended on 30th June, 2021.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements), Regulations, 2015, please find enclosed newspaper cuttings pertaining to publication of Un-audited Financial Results for the quarter ended on 30th June, 2021 published in the newspapers namely "The Free Press Journal" (English) edition dated 16th August, 2021 and 'Navsakti' (Marathi newspaper) edition dated 16th August, 2021.

Please find enclosed below copies of Newspaper articles as published in both the above mentioned newspapers. Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours Faithfully

For STEPHANOTIS FINANCE LIMITED

Rashmi Raturi

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

दिंडोशी येथील नगर दिवाणी न्यायालयात सी.आर. क्र. ०३ बोरीवली विभाग वाणिज्यिक वाद क्र. १२४ सन २०२१

...प्रतिवादी

बँक ऑफ इंडिया.

बँकिंग कंपनीज (ॲक्वीझिशन ॲण्ड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग) ॲक्ट, १९७० अंतर्गत विधिसंस्थापित बँकिंग कंपनी, त्यांचे मुख्य कार्यालय येथे स्टार हाऊस, सी-५, ''जी'' ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ आणि त्यांची एक शाखा येथे रामदास नायक मार्ग (बांद्रा) पत्ता येथे ४४, आर.एन. मार्ग, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, बांद्रा पश्चिम,

द्वारा श्री. देविंदर ठाकुर, वय : ३५ वर्षे,

वादींचे प्राधिकृत अधिकारी

श्री. दिनेश संभाजी मोठेराव

मे. दिशा टॅव्हल्सचे प्रोप्रायटर वय : ३२ वर्षे, राहणार येथे फ्लॅट क्र. ४, गोकुल सोसा.,

सुयोग नगर, घारतनपाडा क्र. २, दहिसर (पू.),

मुंबई - ४०० ०६८

श्री. दिनेश संभाजी मोठेराव (उपरोक्त नामित प्रतिवादी)

स्चना घ्यावी की, खालील अनुतोषांसाठी उपरिनामित वादींकडून <u>दि. १७/०९/२०२१</u> रोजी दुपारी न्यायालय खोली क्र. ३ मधील पीठासिन सन्मा. न्यायाधीश श्री. एस.एन. साळवे यांच्या समोर हे सन्मा. न्यायालय प्रचालित केले जाईल.

- वादी त्यामळे विनंती करतात की: (ए) की, वादासाठी चिन्हांकित आणि जोडलेल्या येथील निशाणी - ''एम'' मध्ये मांडलेल्य दाव्याच्या तपशिलानुसार एसआरटीओ स्किम (वाहन कर्ज सुविधा) अंतर्गत दि १५/१२/२०२० पर्यंत रु. १२,७६,९४५.३९/ - (रुपये बारा लाख शहात्तर हजार नऊशे पंचेचाळीस आणि पैसे एकोणचाळीस मात्र) यासह दरमहा १०.६० % दराने पुढील व्याज आणि वाद दाखल केल्या तारखेपासून प्रदानाच्या आणि/किंवा वसलीच्या तारखेपर्यंत विनाप्रभारीत व्याजाची रक्कम वादींना अदा करण्याकरिता प्रतिवादींना हुकूम आणि
- (बी) की, वादाची सुनावणी आणि अंतिम निर्णय प्रलंबित आहे, म्हणून सदर सन्मा न्यायालयाने कृपा करुन उपरोक्त परिच्छेत (६) मध्ये नमुद केल्यानुसार, वादींनी जंगमगहाण ठेऊँन घेतलेल्या जंगम मिळकतीकरीता नोंदणी क्र. एमएच-०२-सीआर-२०२६ धारक वाहन जप्त करण्याकरीता प्रतिवादींच्या विरोधात, दिवाणी प्रक्रिया, १९०८ च्या खंडाच्या आदेश २१ नियम ४८ अंतर्गत न्यायनिर्णयापवीं जप्तीचे वॉरंट जारी करावे. वादींकडे देय/थकीत रकमेच्या वसुलीकरीता अन्य कोणतेही तारण नाही, अशी धास्ती आहे की, सदर सन्मा. न्यायालयाकडून सूचना/समन्स प्राप्त झाल्यानंतर, सदर सन्मा. न्यायालयाद्वारे पारीत/जारी केला जाऊँ शकेल असा आदेश व्यर्थ करण्यासाठी प्रतिवादी हे वादींची जंगमगहाण उपरोल्लेखित जंगम मिळकत निकाली काढू शकतात त्यासाठी,
- (सी) की, सदर वादाचा अंतिम निर्णय प्रलंबित असल्यामुळे प्रतिवादींना जंगमतारण जंगम मिळकतीचे अन्यसंक्रामण, निकाली काढण्यास किंवा हस्तांतरीत करण्यासाठी प्रतिबंधित करण्याठी निषेधाज्ञेचा अंतरीम आदेश पारीत करण्यासाठी. (डी) की, येथे उपरोक्त विनंती (बी) आणि (सी) च्या अटींमध्ये अंतरीम आदेश मंजूर
- करण्यासाठी
- की, वादाचे खर्च पुरवले जाण्यासाठी, (ई)
- (एफ) खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार आवश्यक अशा अशा पुढील आणि अन्य अनुतोषांसाठी,

सदर सन्मा. न्यायालयाच्या हस्ते आणि शिक्क्यानिशी

दिनांक ९ ऑगस्ट, २०२१ रोजी

सही/-सीलर

दिनांक ९ ऑगस्ट २०२१ गेजी

श्री. बिजु एन. जेकब वादींसाठी ॲडव्होकेटस

४०५, बिर्या हाऊस, २६५, बाझारगेट स्ट्रिट, फोर्ट, मुंबई–४००००१

Date: 14-08-2021

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२१

काण : हैदराबाद

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, मी १) मंगलाबेन गोविंदभाई धाकन (२५%), २) दिलीपभाई गोविंदभाई धाकन(३७.५%) आणि ३ मुकेश गोविंदभाई धाकन(३७.५%) यांचे नामाधिकार तपासत आहे. ज्यांनी असे दशर्वले आहे की. ते याखालील परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे नमद मिळकतीचे (यानंतर **सदर मिळकत** अस उठेख) परिपर्ण मालक आहेत आणि त्यांच्याकडे अनक्रमांक, बीआरएल-८/७३९०/२०१९ अंतर्गत ोंदणीकृत १) दिलीपभाई गोविंदभाई धाकन आणि २) मुकेश गोविंदभाई धाकन (सोडून घेणारे) यांच्या नावे १) मंगलाबेन गोविंदभाई धाकन, २) नरेंद्र गोविंदभाई धाकन, ३) शैलेश गोविंदभाई धाकन ४)चंद्रकांत गोविंदभाई धाकन, ५) गुणवंत गोविंदभाई गकन, ६) इंदुबेन दिनेशकुमार वार्या (सोडून देणारे) यांच्याद्वारे निष्पादित १६.०८.२०१९ रोजीच्या सोडून एयाच्या विलेख सहवाचता अनुक्रमांक. बीडीआर-/००३६९/२०१२ अंतर्गत नोंदणीकत मयत श्री गोविंदभाई देवदनभाई धाकन यांचे १३.०१.२०१२ रोजीच्या इच्छापत्रानुसार सदर मिळकतीचा कब्जा

कोणताही व्यक्तीस सदर मिलकत किंवा त्याच्य कोणताही भागामध्ये वारसा, अंत्यदान, वारसदारी आणि/किंवा उत्तराधिकार किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही हक्क, नामाधिकार, हेतसंबंध असे दावे/आक्षेप जर काही असल्यार लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना पुष्ठचर्थ नागदपत्रीय पुराव्यांसह सदर प्रकाशनाच्या ारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास तसे दावा/ आक्षेप अस्तित्त्वात नाहीत आणि दावा/ आक्षेप जर असल्यास ते त्यागित/परित्यागित करण्यात येतील आणि त्यानंतर कोणताही वाद तकार किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाही . परिशिष्ट

एस.व्ही.पी रोड, सोडावाला लेन कॉर्नर . बोरिवली(पश्चिम), मुंबई-४०००९२, गाव: एकसर, तालका: बोरिवली, जिल्हा: मंबई येथील अंतिम प्लॉट क्र. ११८ आणि सीटीएस क्र. २४३८ धारक जमिनीवर स्थित माधवकुंज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मधील माधवकुंज अपार्टमेंट्स अशा ज्ञात इमारतीच्या बी विंगच्या दुसऱ्या मजल्यावरील स्थित मोजमापीत अंदाजे . ,,५५० चौ.फु. बिल्ट अप क्षेत्राचा फ्लॅट क्र.बी/२०२.

> लेक्स व्हेंचर, वकील वकील शिल्पा वही चवहाण पत्ता: डी-२०१, दारा एनक्लेव्ह आर्मी सीएचएसएल, सेक्टर ९ नेरुळ पूर्व, नवी मुंबई - ४००७०६ सेल: ९८३३६०१८०५ ईमेल: lexventures1@gmail.com दिनांक: १६/०८/२०२१

SOUTH INDIAN BANK ASHIRWAD DADHABAI ROAD , OFF J P ROAD NEAR NAVARANG CINEMA , ANDHERI WEST-MUMBAI-400058 GOLD AUCTION NOTICE

Loan No.	Name	Net wgt (in gms)
0372.653.10004	SATISH TEJRAJ KOTHARI	50.00
0372.653.10005	SATISH TEJRAJ KOTHARI	40.00

The above mentioned persons should repay the amount within working days from the date of publication of this notice, failing which the bank will auction the jewels and the amount realized will be adjusted against loan, interest and other charges.

Conditions for Auction: 1. The bank is not responsible for the quality of jewels. Jewels will be auctioned as they are. The above jewels are the responsibility of the

pawner and the bidder. The Bank reserves the right to reject the auction application withou assigning any reason what so ever.

3. Those interested in taking part in the auction should remit a refundable deposit amount of Rs.10000/- before 11 am of 20-08-2021 and get the acknowledgment. Auction will take place on the same day at 12:00 pm. At The South Indian Bank Limited-Andheri West Branch , Mumbai.

Place: Andheri West, Mumbai The South Indian Bank Ltd Date:16-08-2021 Andheri West

SUNIL INDUSTRIES LIMITED

CIN No: L99999MH1976PLC019331
Regd Office: D-8 , M.I.D.C. Phase II, Manpada Road, Dombivli (E) Dist. Thane | Tel No. 022-22017389 Fax. 022- 22084594 | Web site: www.sunilgroup.com | Email ID: info@sunilgroup.com **Un-audited Financial Results for the Quarter ended 30.06.2021**

Į.					
Sr. No.	Particulars	Quarter ended (30.06.2021)	Quarter ended (30.06.2020)	Year ended (31.03.2021)	
		Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	2090.60	872.40	8872.99	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	26.41	1.15	103.51	
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	26.41	1.15	103.51	
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	17.53	0.78	67.85	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	17.53	0.78	67.85	
	Equity Share Capital	419.84	419.84	419.84	
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	3285.53	3201.13	3268.00	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	(a) Basic	0.42	0.02	1.62	
	(b) Diluted	0.42	0.02	1.62	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company

Mr. Vinod Lath Date: 14/08/2021

SAHARA

मास्टर केमिकल्स लिमिटेड

सीआयएन : एल९९९९९एमएच१९८०पीएलसी०२२६५३ नोंद. कार्यालय : २५-२८, २ रा मजला, प्लॉट क्र. २०९, ॲटलांटा बिल्डिंग, जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई-४०००२१.

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

					(रु. लाखात)
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
क्र.		३०-०६-२०२१	38-03-2028	३०-०६-२०२०	38-03-7078
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	_	-	_	_
7	कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	(४.५४)	(८.२९)	(५.३५)	(२०.४८)
ą	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मकआणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(४.५४)	(८.२९)	(५.३५)	(२०.४८)
X	करोत्तर कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मकआणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(४.५४)	(८.२९)	(५.३५)	(२०.४८)
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	(४.५४)	(९.६९)	(५.३५)	(२१.८८)
ξ	समभाग भांडवल	२४.५०	२४.५०	28.40	२४.५०
b	राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दाखवल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)				(४.९५)
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ – चे)				
	मूलभूत	(१.८५)	(३.९५)	(२.१८)	(٤٩.১)
	सौम्यिकृत	(१.८५)	(३.९५)	(२.१८)	(٤,९३)

टीप : वरील माहिती म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३: अन्वये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाकरिता आणि च्या वतीने

राजन कुमार सिंग कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ठिकाणः मुंबई रामेश्वर मीडिया

ECO RECYCLING LIMITED

422, The Summit, near WEH Metro Station,

Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400093



EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

			Un-Audited			
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2021	Quarter ended 31.03.2021	Quarter ended 30.06.2020	Year ended 31.03.2021	
1	Total Income from Operations	808	543	391	1,848	
2	Net Profit/(Loss) for the period/year before tax and exceptional items Net Profit/(Loss) for the period/year before tax	627	156	150	547	
4	but after extraordinary items Net Profit/(Loss) for the period/year after tax	627	156	150	547	
	and extraordinary items	627	47	150	438	
5	Total Comprehensive Income for the period/year	892	195	268	795	
6	Paid-up Equity Share Capital	1,930	1,930	1,930	1,930	
7	Reserves (excluding revaluation reserve)	-	-	-	-	
8 9	EPS - Basic for discontinued & continuing operations EPS - Diluted for discontinued & continuing operations	3.25 3.25	0.24 0.24	0.78 0.78	2.27 2.27	

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 202

STEPHANOTIS FINANCE LIMITED

नगर दिवाणी न्यायालय, दिंडोशी

सही/

प्रबंधकांसाठी

(Formerly known as VORA Constructions Ltd) CIN: L45200MH1985PLC036089

Regd Off: 3, Ground Floor, Durga Chambers, Veena Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (West) Mumbai MH 400053

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

As	per Schedule III Division III	ER ENDED 30.	-06-2021		(Rs. In Lakhs)		
Sr. No.	i di dodidis		Quarter Ended				
	CONTINUING OPERATION	30-06-2021 (Un-audited)	30-06-2020 (Un-audited)	31-03-2021 (Audited)	31-03-2021 (Audited)		
1	Total Revenue from Operation	28.33	18.17	18.24	74.41		
2	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	(10.44)	(0.21)	(2.15)	(2.07)		
3	Profit/(Loss) before Tax (after Exceptional Items)	(10.44)	(0.21)	(2.15)	(2.07)		
4 5	Profit/(Loss) after Exceptional Items and Tax Total Comprehensive Income for the period	(8.14)	(0.21)	(1.69)	(1.61)		
6	(after tax) Paid -up Equity Share Capital	5.60	(13.13)	6.83	5.84		
ľ	(Face Value of Rs.10/- each)	644.94	644.94	644.94	644.94		
7	Other Equity as per Balance Sheet	-	-	1871.32	1871.32		
8	Earning per Equity Share						
	1. Basic	(0.13)	-	(0.03)	(0.03)		
	2. Diluted	(0.13)	-	(0.03)	(0.03)		

The above is an extract of the detailed of the Un-audited Financial Results for the Quarter ended 30° June, 2021, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website.

For Stephanotis Finance Limite

Sureshbabu Malge Mananging Directo DIN: 01481222



ॲटलांटा लिमिटेड

नों. का. : ५०४, समर्पण, न्यू लिंक रोड, चकाला, मिराडोर हॉटेल जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९९. वेबसाईट : www.atlantalimited.in, दूरध्वनी : +९१-२२-२८३२२७१५, सीआयएन : एल६४२००एमएच१९८४पीएलसी०३१८५२

जून ३०, २०२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. दक्षलक्षात)

अ.	तपशील		अति	नप्त		एकत्रित			
क्र.			संपेलली तिमाही		संपलेले वर्ष	संपेलली तिमाही			संपलेले वर्ष
Ш		३०/जून/२१	३१/मार्च/२१	३०/जून/२०	३१/मार्च/२०	३०/जून/२१	३१/मार्च/२१	३०/जून/२०	३१/मार्च/२०
Ш		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१९.२९	११८.१२	४५.८५	२१४.३७	১১.১১	६१८.६९	८५.४४	९०९.४२
7	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(১৬.৬)	(२४.४७)	(6,53)	(३९.३५)	(१४८.११)	88.58	(२४२.३०)	(६४७.२०)
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(১৩.৬)	(२४.४७)	(6,53)	(३९.३५)	(१४८.११)	88.88	(२४२.३०)	(६४७.२०)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(५.६२)	(४०.६७)	(१४.४९)	(९३.५३)	(१४५.९५)	(\$.93)	(२५६.१५)	(७०१.३८)
<u>ب</u>	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(५.६२)	(७३.२३)	(१४.४९)	(९३.७२)	(१४५.९५)	(४.१२)	(२५६.१५)	(७०१.५७)
ξ	समभाग भांडवल	१६३.००	१६३.००	१६३.००	१६३.००	१६३.००	१६३.००	१६३.००	१६३.००
G	३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव				४,३५९.०१				(५,७४१.६७)
۷	प्रति समभाग प्राप्ती रुपयात (अनन्यसाधारण बार्बीपुर्वी) (प्रत्येकी रु. २/- चे) मुलभूत व सौम्यिकृत :	(७.०७)	(0.90)	(०.१८)	(१.१५)	(१.७९)	(०.०५)	(३.१४)	(८.६१)
9	प्रति समभाग प्राप्ती रुपयात (अनन्यसाधारण बाबीनंतर) (प्रत्येकी रु. २/- चे) मुलभूत आणि सौम्यिकृत :	(0.09)	(0.90)	(০.१८)	(१.१५)	(१.७९)	(०.०५)	(३.१४)	(८.६१)

AIMCO PESTICIDES

AIMCO

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या जून ३०, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. जून ३०, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् (www.bseindia.com, व www.nseindia.com) आणि तसेच कंपनीची वेबसाईट www.atlantalimited.in वर उपलब्ध आहे

२. ऑगस्ट १४, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजर केले.

ठिकाण : मुंबई दिनांक : ऑगस्ट १४, २०२१ ॲटलांटा लिमिटेड साठी राजहू बी. बारोट अध्यक्ष

(रु. लाखात)



सहारा वन मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंट लिमिटेड सीआयएन : एल६७१२०एमएच१९८१पीएलसी०२४९४७

नोंदणी कार्यालय : २५-२८, २रा मजला, प्लॉट क्र. २०९, अटलांटा बिल्डिंग, जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित निष्कर्षांचा उतारा

					(रु. लाखांत	
अ.	तपशील	संपलेल्या तिमाहीकरिता				
क्र.		३०-०६-२०२१	38-03-2028		38-03-505	
		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
१	उत्पन्न					
	ए) प्रवर्तनातून महसुल	-	-	१०५.९१	-	
	बी) इतर उत्पन्न	3,00	६.४१	80.0	Ę.૪º	
	एकूण उत्पन्न	3.00	६.४१	१०५.९५	٤.૪١	
२	खर्च					
	ए) मालाची खरेदी	-	-	-		
	बी) वस्तुसूचीतील (वाढ)/घट	-	-	-		
	सी) कर्मचारी लाभ खर्च	१४.०१	१४.५०	१३.०७	५१.३	
	डी) इतर खर्च	३५.९७	१७१.४५	१५३.०४	६५८.१	
	ई) घसारा आणि कर्जफेडीची तरतुद खर्च	२७.३६	२७.८३	१५२.४२	२३९.९	
	एफ) वित्तीय वर्ष	০,০१	0,00	-	१.९	
	एकूण खर्च	७७.३५	२१४.४९	३१८.५३	९५१.२	
ş	कालावधीकरिता नफा/(तोटा)(१-२)	(७४.३५)	(२०८.०८)	(२१२.५९)	(९४४.८२	
γ	कर खर्च	_	-	-	(२३.०६	
ų	करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (३-४)	(৬४.३५)	(२०८.०८)	(२१२.५९)	(९२१.७७	
ξ	इतर सर्वसमावेशक उत्पन्न					
	ए (i) नफा किंवा तोट्यासाठी पुर्नवर्गीकरण न होणाऱ्या बाबी	-	(88.6)	-	(३.४४	
	(ii) नफा किंवा तोट्यासाठी पुर्नवर्गीकरण न होणाऱ्या बाबींशी संबंधित आयकर	-	-	-		
	बी (i) नफा किंवा तोट्यासाठी पुर्नवर्गीकरण होणाऱ्या बाबी	-	-	-		
	(ii) नफा किंवा तोट्यासाठी पुर्नवर्गीकरण होणाऱ्या बाबी	-	-	-		
૭	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (५+६)	(७४.३५)	(२११.५२)	(२१२.५९)	(९२५.२०	
۷	यांच्यासाठी विशेष वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)	, ,	,	, ,	·	
	पालक कंपनीचे इक्विटी धारक	(५१.२६)	(१८६.३१)	(१८२.५५)	(৬८७.०४	
	नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट	(२३.०९)	(२१.७७)	(\$0.0\$)	(१३४.७३	
9	यांच्यासाठी विशेष वर्षाकरिता इतर सर्वसमावेशक उत्पन्न	(,	, , , ,	(,		
	पालक कंपनीचे इक्विटी धारक	_	(३.२१)	_	(३.२१	
	नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट	_	(0.22)	_	(0.22	
१०	यांच्यासाठी विशेष वर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न		(,			
	पालक कंपनीचे इक्विटी धारक	(५१.२६)	(१८९.५२)	(१८२.५५)	(७९०.२५	
	नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट	(२३.०९)	(२१.९९)	(\$0.0\$)	(१३४.९५	
११	भरणा झालेले समभाग भांडवल, प्रत्येकी रु. १०/- चे समभाग	२,१५२.५०	२,१५२.५०	२,१५२.५०	२,१५२.५	
१२	पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून राखीव	.,	.,	.,	.,	
१३	प्रती भाग प्राप्ती (इपीएस) मागील वर्षाकरिता आणि तारखेपर्यंत वर्षाकरिता कालावधीकरिता मुलभूत आणि	(0.78)	(১১.০)	(०.८५)	(३.६७	

सौम्यिकृत इपीएस . ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिसूचित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड (इंड एएस) च्य

- अपुरात्माराजाता. . वरील निकर्ष है १४ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या समेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित आणि शिकारस करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्या आले. सांविधिक लेखापरिक्षकांनी ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या वितीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.
- ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या नऊ महित्याची प्रकाशित आकडेवारी दरम्यानचा फरक दर्शविते.

मागील वर्षाची आकडेवारी ही चालु कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्यासाठी आवश्यक तेथे पुर्नरचित/पुर्नगठीत करण्यात आली आहे संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता

(राणा झिया)

एम्को पेस्टिसाईडस् लिमिटेड

नोंदणी कार्यालयः बी१/१, एमआयडीसी इंड. एरिया, लोटे परशुराम, गाव आवाशी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर: एल२४२१०एमएच१९८७पीएलसी०४४३६२ फोन : ९१-२२-६७६०४०००, ई-मेल : aimco@aimconesticides com, वेबसाईट : www.aimconesticides.com

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अनु संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही संपलेले वर्ष तपशिल क्र ३० जून, २०२१ ३१ मार्च, २०२१ | ३० जून, २०२० ३१ मार्च, २०२१ | ३० जून, २०२१ | ३१ मार्च, २०२१ | ३० जून, २०२० | ३१ मार्च. २०२१ अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न ४,३६६.५४ ४,३६६.५४ ५,४६७.०१ 8,608.34 १७,८८३.५९ 4,800.22 8,009.30 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक ३३६.८९ 7 (२१३.३८) १३८.६४ (२१७.२८) १३७.८६ ११६.४१ ११५.७० ३१९.४४ आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक १३७.८६ (२१३.३८) ११६.४१ ३३६.८९ १३८.६४ (२१७.२८) ११५.७० ३१९.४४ आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक १०३.७६ (१७३.१८) 28.83 २२७.४० 808.48 (१७७.०८) 63.68 209.94 आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता 204.22 (१६८.४५) 93.59 २३२.८० १०६.४२ (१७२.०३) 93.00 २१४.१२ नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल 942.74 942.24 946.70 946.20 946.24 946.24 946.24 946.74 राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) ३,०८४.११ ३,१२२.२२ प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि 6 खंडित परिचालनाकरिता) १. मलभत 3.00 (१.८१) 0.66 2.39 8.08 (8.64) 0.69 २.१९ २. सौम्यिकृत (१.८१) 8.08 2.88 2.00 0.66 2.30 (3.64) 0.60

- १. लेखापरीक्षण समितीने ह्या निष्कर्षांचे पुनर्विलोकन केले आहे आणि १४ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने वरील निष्कर्षांना मंजुरी दिली
- वरील वित्तीय निष्कर्ष कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रूल्स, २०१५ सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १३३ अंतर्गत विनिर्दिष्टीत इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस् (''इंड-एएस'') नुसार बनवले तारखेपर्यंत मंजरी टेण्यात आलेले अलेखापरिक्षित वित्तीय निकर्षांच्या आंतरिक आणि बाह्य माहितीचे आधारावर वित्तीय विवरणपत्रांवर कोविड-१९ च्या परिणाम कंपनीने मूल्यामापन केला आहे. कंपनी धारण मूल्य साठा, येणे आणि इतर मत्तांचे वसुली अपेक्षित आहे आणि चालु प्रवर्तनाचे धारण करणे आणि रोकडसुलभता वर कोणताही प्रत्यक्ष परिणाम दिसू येत नाही. कंपनीचे भावी वित्तीय निकर्षांवर रोग साथीचे परिणाम कित पर्यंत परिणाम होतील हे पटण्यासारखे
- खात्री करु शकत नाही आणि ते कोविड-१९ च्या एकूण परिस्थिती दरम्यानच्या कालात प्रकट होईल त्यावर अवलंबून असेल. कंपनीने केवळ एकाच अहवालयोग्य विभागात कार्य केलं म्हणजेच – अंग्रोकेमिकल्स. म्हणून इंड एएस १०८ ''विभागवार अहवाल'' अन्वये आवश्यक माहिती दिलेली नाही.
- ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी च्या आकडेवारी ह्या संपूर्ण वर्षांच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि मर्यादित पुनर्विलोकना अधीन असलेल्या संबंधित ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या
- तिमाही पर्यंत तारखेपर्यंत वर्षाच्या प्रकाशित आकडेवारी दरम्यानच्या तौलानिक आकडेवारी आहे. ६. चालु कालावधी वर्षात सादर केलेल्या आकडेवारीशी सुसंगत होण्याकरिता जेथे जेथे आवश्यक वाटले तेथे तेथे संलग्न मागील कालावधी वर्षाच्या आकडेवारीचे पुनर्गठन/पुनर्वर्गीकरण केले आहे.

एम्को पेस्टिसाईडस् लिमिटेडसाठी

डीआयएन: ००१८४७६०

आशित पी. दवे व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : १४.०८.२०२१

ठिकाण : मंबई

संचालव डीआयएन-०७०८३२६२ रामेश्वर मीडिया

MASTER CHEMICALS LIMITED

CIN: L99999MH1980PLC022653 Regd. Office :- 25-28, Floor 2, Plot No. 209, Atlanta Building, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400021 Extract of statement of un-audited results for the quarter ended June 30, 2021

	(Rs. in Lakhs)				
	Particulars Particulars	C	Quarter ended		
		30-06-2021	31-03-2021	30-06-2020	31-03-2021
1	Total income from operations (net)	-	-	-	-
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(4.54)	(8.29)	(5.35)	(20.48)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(4.54)	(8.29)	(5.35)	(20.48)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(4.54)	(8.29)	(5.35)	(20.48)
5	Total comprehensive income/(Loss) for the period	(4.54)	(9.69)	(5.35)	(21.88)
6	Equity Share Capital	24.50	24.50	24.50	24.50
7	Reserves (excluding Revaluation reserve as shown in the Audited Balance sheet of previous year)				(4.95)
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	Basic:	(1.85)	(3.95)	(2.18)	(8.93)
	Diluted :	(1.85)	(3.95)	(2.18)	(8.93)

Note: The above is an extract of the detailed format of the financial results for the guarter ended 30th June, 2021, filed with the Bombay Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial Results for the quarter ended 30th June, 2021 is available on the website of the Exchange, www.bseindia.com and on the Company's website

For and on behalf of Board of Directors

Rajan Kumar Singh Company Secretay and Comliance Officer Rameshwar Media

Place: Mumba Date: 14-08-2021

As per Schedule III Division III

STEPHANOTIS FINANCE LIMITED

(Formerly known as VORA Constructions Ltd)* CIN: L45200MH1985PLC036089

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED 30-06-2021

Regd Off: 3, Ground Floor, Durga Chambers, Veena Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (West) Mumbai MH 400053.

Sr. No.	Particulars		Quarter Ended		Twelve Months Ended
	CONTINUING OPERATION	30-06-2021	30-06-2020	31-03-2021	31-03-2021
		(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	(Audited)
1	Total Revenue from Operation	28.33	18.17	18.24	74.41
2	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	(10.44)	(0.21)	(2.15)	(2.07)
3	Profit/(Loss) before Tax (after Exceptional Items)	(10.44)	(0.21)	(2.15)	(2.07)
4	Profit/(Loss) after Exceptional Items and Tax	(8.14)	(0.21)	(1.69)	(1.61)
5	Total Comprehensive Income for the period				
	(after tax)	5.60	(13.13)	6.83	5.84
6	Paid -up Equity Share Capital				
	(Face Value of Rs.10/- each)	644.94	644.94	644.94	644.94
7	Other Equity as per Balance Sheet	-	-	1871.32	1871.32
8	Earning per Equity Share				
	1. Basic	(0.13)	-	(0.03)	(0.03)
	2. Diluted	(0.13)	-	(0.03)	(0.03)

The above is an extract of the detailed of the Un-audited Financial Results for the Quarter ended 30° June, 2021, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website

By Order of the Board For Stephanotis Finance Limited

> Sureshbabu Malge Mananging Director DIN: 01481222

(Rs. In Lakhs)

QUANTUM DIGITAL VISION (INDIA) LIMITED (CIN L35999MH1980PLC304763)

Regd.Office: 416, Hubtown Solaris, NS Phadke Road, Opp. Telli Galli, Andheri (East), Mumbai - 400 069.
Tel No: 26153265 / 26846530, Email ID: info@dassanigroup.com, Website: .www.qil.in
ANNEXURE I

Newspaper Publishing Purpose (Standalone / Consolidated) [See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

SI. No.	Particulars	Current Quarter ending	Year to Date	Corresponding 3 months ended in the previous year
		30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20
1	Total Income from Operations	-	ı	i
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(6.08)	(25.58)	(4.62)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items	(6.08)	(25.58)	(4.62
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.37)	(29.59)	(5.62
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (afte tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5.37)	(29.59)	(5.62
6	Equity Share Capital	30.35	30.35	30.35
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		(1,412.31	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1) Basic:	(0.18)	(0.97)	(0.19
	2) Diluted:	(0.18)	(0.97)	(0.19)

a)The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed

by means of a footnote

Place: Mumbai Date:14/08/2021

Date: August 14, 2021

Place : Mumbai

For OUANTUM DIGITAL VISION (INDIA) LTD

(SHAKUNTLA DASSANI) DIRECTOR

SUNIL INDUSTRIES LIMITED

CIN No: L99999MH1976PLC019331

Regd Office: D-8, M.I.D.C. Phase II, Manpada Road, Dombivli (E) Dist. Thane | Tel No. 022-22017388

Fax. 022-22084594 | Web site: www.sunilgroup.com | Email ID: info@sunilgroup.com Un-audited Financial Results for the Quarter ended 30.06.2021

Sr. Particulars ender (30.6£.2 C. Quarte ender end	d ended 021) (30.06.2020) ted Unaudited	Year ended (31.03.2021)
1 Total Income from Operations 2090.6 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit / (Loss) for the period before tax 26.4		Adita al
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax		Audited
Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit / (Loss) for the period before tax 26.4	872.40	8872.99
	1.15	103.51
(and Exceptional and/or Extraordinary items)	1.15	103.51
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	53 0.78	67.85
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	53 0.78	67.85
6 Equity Share Capital 419.8	34 419.84	419.84
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 3285.5	53 3201.13	3268.00
8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -		
(a) Basic 0.4	12 0.02	1.62
(b) Diluted 0.4	12 0.02	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's For Sunil Industries Ltd

Date: 14/08/2021 Place: Dombivli Director DIN: 00064774

ECO RECYCLING LIMITED CIN: L74120MH1994PLC079971

422, The Summit, near WEH Metro Station, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400093.



EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

_					
			Un-Audited		Audited
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2021	Quarter ended 31.03.2021	Quarter ended 30.06.2020	Year ended 31.03.2021
1	Total Income from Operations	808	543	391	1,848
2	Net Profit/(Loss) for the period/year before tax and exceptional items	627	156	150	547
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax but after extraordinary items	627	156	150	547
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax and extraordinary items	627	47	150	438
5	Total Comprehensive Income for the period/year	892	195	268	795
6	Paid-up Equity Share Capital	1,930	1,930	1,930	1,930
7	Reserves (excluding revaluation reserve)	-	-	-	-
8	EPS - Basic for discontinued & continuing operations	3.25	0.24	0.78	2.27
9	EPS - Diluted for discontinued & continuing operations	3.25	0.24	0.78	2.27

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

			Audited		
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2021	Quarter ended 31.03.2021	Quarter ended 30.06.2020	Year ended 31.03.2021
1	Total Income from Operations	808	543	391	1,848
2	Net Profit/(Loss) for the period/year before tax				
	and exceptional items	627	155	150	557
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax				
	but after extraordinary items	627	155	150	557
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax				
	and extraordinary items	627	46	150	447
5	Total Comprehensive Income for the period/year	892	194	267	805
6	Paid-up Equity Share Capital	1,930	1,930	1,930	1,930
7	Reserves (excluding revaluation reserve)	-	-	-	-
8	EPS - Basic for discontinued & continuing operations	3.25	0.24	0.78	2.32
9	EPS - Diluted for discontinued & continuing operations	3.25	0.24	0.78	2.32

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company's

For Eco Recycling Limite

August 14, 2021 Mumbai

Managing Director

SPECTRA INDUSTRIES LIMITED

Registered Office: Plot No 9, Spectra Compound, Ramchandra Lane Extension, Kanchpada II, Malad (West), Mumbai - 400 064. CIN NO: L74999MH1992PLC067849, Email: sepl12@rediffmail.com Phone No: 022 - 2889 933, Fax No: 022 - 2889 1342, Website: www.spectraindustries.co.in

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

₹ in lakhs, except EPS)				
Destinulana	Q	Year Ended		
Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)
Total Income from operations (Net)	0.00	0.00	0.00	0.00
Net Profit / (Loss) from Ordinary Activities after Tax	(32.09)	(470.53)	(39.04)	(550.44)
Total Comprehensive Income after Tax	-	ı	-	
Paid up equity share capital - (Face value of Rs. 10/- each)	707.85	707.85	707.85	707.85
Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	(5009.33)	-	(5009.33)
Earning Per Share (EPS) (before extraordinary items) (of Rs. 10/- each - Not annualised): (a) Basic (b) Diluted	(0.45)	(6.65)	(0.55)	(7.78)
Earning per share (EPS) (after extraordinary items) of Rs.10/- each (a) Basic (b) Diluted	(0.45)	(6.65)	(0.55)	(7.78)
	Total Income from operations (Net) Net Profit / (Loss) from Ordinary Activities after Tax Total Comprehensive Income after Tax Paid up equity share capital - (Face value of Rs. 10/- each) Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earning Per Share (EPS) (before extraordinary items) (of Rs. 10/- each - Not annualised): (a) Basic (b) Diluted Earning per share (EPS) (after extraordinary items) of Rs.10/- each (a) Basic	Particulars 30.06.2021 (Un-Audited) Total Income from operations (Net) Net Profit / (Loss) from Ordinary Activities after Tax (32.09) Total Comprehensive Income after Tax - Paid up equity share capital - (Face value of Rs. 10/- each) Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earning Per Share (EPS) (before extraordinary items) (of Rs. 10/- each - Not annualised): (a) Basic (b) Diluted Earning per share (EPS) (after extraordinary items) of Rs.10/- each (a) Basic (d) (0.45)	Particulars 30.06.2021 31.03.2021 (Un-Audited) ((Un-Audited) ((Audited) ((Audi	Particulars

tes:
The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14.08.2021.
The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website. (www.bseindia.com) and the Company website www.spectraindustries.co.in

By Order of The Board For SPECTRA INDUSTRIES LIMITED Sd/-Jaidev Vinod Kumar Gupta Executive Director & CFO DIN - 00066999

AJR INFRA AND TOLLING LIMITED

(formerly Gammon Infrastructure Projects Limited)
Registered Office: 3rd Floor, 3/8, Hamilton House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038. INDIA Tel: 91-22-6748 7200 | E-mail: compliances@gammoninfra.com | Website: www.gammoninfra.com | CIN: L45203MH2001PLC131728

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

							(₹ in Lakhs)
		STANDALONE				CONSOLIDATED	
Sr. No.	Particulars	Quarter ended 30 th June 2021 (un-audited)	Quarter ended 31 st March 2021 (audited)	Quarter ended 30 th June 2020 (un-audited)	Year ended 31 st March 2021 (audited)	Quarter ended 30 th June 2021 (un-audited)	Year ended 31st March 2021 (audited)
1	Total Income from Operations	1,616.47	3,382.71	371.46	4,424.09	7,822.68	25,379.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,534.46	4,085.25	(152.89)	3,360.78	(4,401.53)	(24,542.13)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,534.46	4,085.25	(152.89)	3,360.78	(4,396.25)	(24,542.13)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,522.94	1,410.94	(181.32)	624.70	(4,396.25)	(24,542.13)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,522.94	1,410.02	(181.32)	623.78	(4,574.90)	(27,659.06)
6	Equity Share Capital	18,917.64	18,917.64	18,917.64	18,917.64	18,917.64	18,917.64
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				66,490.28		(104.21)
8	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) – 1. Basic: 2. Diluted:	0.16 0.16	0.15 0.15	(0.02) (0.02)	0.07 0.07	(0.40) (0.40)	(2.48) (2.48)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and the Company's website www.gammoninfra.com. AJR INFRA AND TOLLING LIMITED

(formerly Gammon Infrastructure Projects Lin

Place · Mumbai Date : August 14, 2021

> TULIVE DEVELOPERS LIMITED Read, Off: No.21/22, 'LOHA BHAVAN', P.D.MELLO ROAD, MUMBAI - 400 009.

Corp. Off: No.5, Subbarao Avenue, 1st Street, Chennai-600006. Phone No:044-28230222; Email id: atul.acura@gmail.com Web site: www.tulivedevelopers.com (CIN:L99999MH1962PLC012549)

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

					(₹In lakhs
Sr.	PARTICULARS	QL	AUDITED		
No.		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	Year Ende
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
1	Total Income from Operations	-	-	-	-
2	Net Loss/Profit for the period/year (before tax,				
	exceptional and /or extraordinary items Before tax)	(13.02)	(19.28)	(8.85)	(61.26)
3	Net Loss/Profit for the period/year before tax				
	(after tax, exceptional and /or extraordinary items)	(13.02)	(19.28)	(8.85)	(61.26)
4	Net Loss/Profit for the period /year after tax				
	(after exceptional and /or Extraordinary items)	(13.02)	(19.28)	(8.85)	(61.26)
5	Total Comprehensive Loss/ income for the period				
	(comprising profit / Loss for the period (after tax)	(13.02)	(19.28)	(8.85)	(61.26)
	and other Comprehensive Income (after tax))				
6	Equity Share Capital (Rs.10/- per share)	215.44	215.44	215.44	215.44
7	Reserves (excluding Revaluation Reserve Net)	4763.49	4763.49	4824.75	4763.49
8	Earnings per share of Rs.10 each (in Rupees)				
	(a) Basic	(0.68)	(0.89)	(0.04)	(2.84)
	(b) Diluted	(0.68)	(0.89)	(0.45)	(2.84)

NOTES

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Regiments) /Regulations 2015. The full format of Quarterly financial results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.hoeindia .com)/and the Listed entity(URL Filings) and on Company's web site (www.tulivedevelopers.com). The above statement of financial results were reviewed by the Audit commit and approved by the Board
- of Directors at the meeting held on 14.08.2021
- 3 The Statutory Auditors have carried out a Limited Review of the Statement of Financial Results For the quarter ended 30.06.2021 and has issued un audited Limited review report

For TULIVE DEVELOPERS LIMITED

Place: Chennai -600006 Date: 14.08.2021

ATUL GUPTA Director

मराठी मनाचा आवाज



www.navshakti.co.in किंमत ३ रुपये

asrec (India) Limited

Ridg No 2 Unit No 201-2024 & 200-2028 Ground Floor Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Roa Chakala, Andheri (East), Mumbai - 400093.

POSSESSION NOTICE (For immovable property)

whereas,
ASREC (India) Limited acting in its capacity as Assignee of Bank of India vide assignment agreement dated 26.08.2020 has acquired the secured debt with securities from the original lender Abhyudaya Co-operative Bank Ltd. The Authorised Officer of Ahhvudaya Co-operative Bank Ltd. in exercise of powers conferred under section 13 (2) read with rul 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 07.12.2019 calling upon the Borrower / Director / Mortgagor / Guarantor - M/s. Mithiel Cars Private Limited, Mr. Nirbhay Rambahadur Singh, Mr. Mantu Rambahadur Singh Mr. Bhagwan Umesh Singh, Mr. Mahalingam Badulur Natrajan and Mr. Subrott Nonigopal Roy to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs 32,42,84,770.97/- (Rupees Thirty Two Crore Forty Two Lakh Eighty Four Thousand Seven Hundred Seventy and Paise Ninety Seven only) as on 30.11.2019 together with further interest, expenses, costs, charges, etc. till the date of payment within 60 days fror

The borrower / director / mortgagor / guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / director / mortgagor / guarantors and the public in general that the undersigned being the Authorised Officer of ASREC (India) Limited as secured creditor has taken possession of the property described herein below in exercise o powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 12th day of August of the year 2021. The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with

the property and any dealings with such property will be subject to the charge of the ASREC India Limited, for an amount of to Rs. 32.42,84,770.97/- (Rupees Thirty Two Crore Forty Two Lakh Eighty Four Thousand Seven Hundred Seventy and Paise Ninety Seven only) as on 30.11.2019 together with further interest, exp charges, repayments if any etc.

The borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

- 1) All that piece & parcel of the Flat Nos. 201, on Second Floor in Wing B-33 of Bldg. B-33/34, Avdhoot Shanti Nagar CHS Ltd., Sector 5, Shanti Nagar, Mira Road (E), District Thane - 401107, Opp. Sector 6, Shanti Nagar, Mira Road East. Area : 560 sq. ft. each (total 1120 sq. ft.). Owner: Mr. Nirbhay R. Singh.
- All that piece & parcel of the Flat No. 203, on Second Floor in Wing B-33 of Bldg. B-33/34, Avdhoot Shanti Nagar CHS Ltd., Sector 5, Shanti Nagar, Mira Road (E), District
- Thane 401107, Opp. Sector 6, Shanti Nagar, Mira Road East. Area: 560 sq. ft. each Owner: Mr. Nirbhay R. Singh.

Authorized Officer ASREC (India) Limited Date: 12.08.2021, Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client BUILDARCH LAND **DEVELOPERS PRIVATE LIMITED** has acquired redevelopment rights of the immoveable property as described in the schedule hereunder written ("said Property") from its owner Smt. Sulabha Jagdish Dighe and in furtherance thereto our client has commenced redevelopment work of the said Property.

ALL persons having any claim, share, right, title, interest or demand in respect of the said Property and/or any part thereof by way of sale, transfer, assignment, mortgage, possession, lien, lease, trust, gift, charge, easement, inheritance, maintenance or otherwise howsoever and/or any claim/objection against redevelopment of the said Property, are hereby required to make the same known in writing along with the document(s) supporting such claim to the undersigned within 07 (seven) days from the date of publication hereof failing which, we will assume that there is no such right, title, interest or demand whatsoever of any person whatsoever in respect of the said Property or any part thereof and in any event, the same, if any, shall be deemed to have been waived.

SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT piece of land along with the structure standing thereon known as "Omkar" (earlier known as "Suryodaya") of Shivaji Park Scheme, Mumbai, situate, lying and being Final Plot No. 634 on 6.10 Mtrs. off 18.30 Mtrs. road within the Registration District and sub-District of Mumbai City and Suburban, admeasuring 216.55 Sq. Mtrs. or thereabout part of New Survey Nos. 1572, 1573 and 1574 and registered in the Book of Collector and Cadastral Survey No. 7/1710 of Mahim Division and Municipal G Ward No. 4643(7) and Street No. 1002F and being the Final Plot No. 634 of IPS No. IV Mahim and

: By land out of Plot No. II and IV reserved On or towards the East for passage;
On or towards the West : by Plot No. VIII of Shivaji Park B5 Scheme

and Final Plot No. 633;

On or towards the North: By Plot No. III of Shivaji Park B5 Scheme;

On or towards the South: By land out of Plot Nos. X and XII. Dated this 16th day of August, 2021

> Kadam & Company Advocates 305-306, 3rd Floor, Yusuf Building, M. G. Road, Fort, Mumbai-400 001

IN THE CITY CIVIL COURT AT DINDOSHI C. R. 03 **BORIVALI DIVISION**

COMMERCIAL SUIT NO. 124 OF 2021

BANK OF INDIA

Whole-Time Director DIN: 06641595

A Banking Company incorporated under the Banking Companies (Acquisition & Transfer Of Undertaking) Act, 1970 having their Head Office at Star House, C-5, "G" Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051 and one of their Branches at Ramdas Nayak Marg (Bandra) having address at 44. R. N. Marg, Bank of India Building,

Bandra West, Mumbai-400 050 Through Mr. Devinder Thakur, Age: 35 years, Authorised Officer of Plaintiff

Age: 32 years, residing at Flat No. 4, Gokul Soc.,

....Plaintiff

Defendant

Suyog Nagar, Ghartanpada No. 2, Dahisar (E), Mumbai-400 068. Mr. Dinesh Sambhaji Motherao

Proprietor of M/s. Disha Travels

Versus Mr. Dinesh Sambhaii Motherao

(The Defendant above named) Take Notice that, this Hon'ble Court will be moved before this Shri S. N. SALVE presiding In the Court Room No. 3 on 17/09/2021 O'clock in the forenoon by the abovenamed Plaintiff for following reliefs:

- The Plaintiff/s therefore prays: (a) that the Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiffs, a sum of **Rs. 12,76,945.39/-** (Rupees Twelve Lakh Seventy Five Thousand Nine Hundred Forty Five & Paise Thirty Nine Only) Upto 15/12/2020 under the SRTO Scheme (Vehicle Loan Facility) together with further interest @ 10.60% with monthly rest and uncharged interest from the date of filing of the suit till payment and or realization as per the Particulars of Claim annexed and marked
- Exhibit "M" to the Plaint; (b) that pending the hearing and final disposal of the suit, this Hon'ble Court be pleased to issue Warrant of Attachment before Judgement. under Order 21 rule 48 of the Code of Civil Procedure, 1908, against the Defendants attaching the vehicle bearing registration No. MH-02-CR-2026 as the Plaintiff hypothecated the movable property as mentioned in paragraph (6) above, The Plaintiff has no other security to realize the dues/amount outstanding, There is every apprehension that on getting Notice/summons from this Hon'ble Court, the Defendant may dispose of the aforesaid movable property hypothecated to the Plaintiff to defeat the Orders likely to be
- that the Defendant be restrained by passing an interim order of injunction from alicnating, disposing or transferring the hypothecated movable property pending the final disposal of this suit; (d) that interim orders in terms of prayers (b) and (c) hereinabove be
- granted;
- (e) for the cost of the Suit and:
- (f) for such further and other reliefs as the nature and circumstances of the case may require.

Given under my hand and seal of this Hon'ble Court Dated this 9th day of August, 2021

Sd/-

For Registrar City Civil Court at Dindosh

Sd/-

Advocate for Plaintiff/s 405, Birya House, 265, Bazargate Street, Fort, Mumbai-400 001

DIN: 01608328

Sealer Dated this 9th day of August, 2021 Mr. BIJU N. JACOB

passed/issued by this Hon'ble Court;